

पर्वतवासिन् (प० + वा०) 1) m. *Gebirgsbewohner* VARĀH. Brh. S. 19, 12.
— 2) f. वासिनी a) *Narī* (श्राकाशमासी) Rāgān. im ÇKDra. — b) Bein.
der Durgā: उत्तरे शिखे देवि भूयां पर्वतवासिनि । ब्रह्मणिसमुत्पन्ने
गच्छ देवि ममात्मरम् ॥ इति श्यामापूर्णायो विसर्जनमन्तः ॥ ÇKDra. Derselbe
मत्त, mit der geringen Abweichung यथासुखम् st. ममात्मरम् am Ende,
wird ebendas. als यजुर्वेदीयगायत्रीविसर्जनमन्तः bezeichnet und als Beleg
für die Bed. गायत्री angeführt. Vgl. Ind. St. 2, 194.

पर्वतात्मता (प० + आत्मता) f. *die Gebirgstochter*, Bein. der Durgā¹ HARI. 9013.

पर्वताधारा (प० + आधार) f. *die Erde* H. 937.

पर्वतायन s. पार्व०.

पर्वतारामि (प० + शरि) m. *der Feind der Berge*, Bein. Indra's ÇABDAR.
im ÇKDra.

पर्वतावृद्ध (पर्वत + वृद्ध) adj. *der Berge* (oder *der zum Ausschlagen des
Saftes dienenden Steine*) sich freuend, vom Soma RV. 9, 46, 1. 71, 4.

पर्वताशय (प० + आशय) m. *Wolke* ÇANDAK. im ÇKDra.

पर्वताश्रय (प० + आश्रय) 1) adj. *auf Bergen* —, *im Gebirge* lebend.
— 2) m. *das fabelhafte Thier* Çarabha Rāgān. im ÇKDra.

पर्वताश्रयिन् (प० + आ०) m. *Gebirgsbewohner* VARĀH. Brh. S. 15, 8, 16, 17.

पर्वतीकर (पर्वत + 1. कर्) zu einem *Berge machen*: परगुणपरमाणुं
पर्वतीकर्त्य BHART. 2, 71.

पर्वतीय (von पर्वत) adj. *zum Berg gehörig, montanus* P. 4, 2, 143.
144. राज्ञ्, मनुष्य, फल Sch. श्रावयनः AV. 19, 44, 6. श्राज्ञन् 45, 3. वन
HARI. 2668. ein Fürst 3014. श्रपर्वतीया: गुरुः *auf der Ebene gelegen*
R. 4, 44, 106. — Vgl. पार्वतीय.

पर्वतेश्वर (पर्वत + ईश्वर) m. *Gebirgsfürst* MBh. 7, 1266.

पर्वतेष्ठा (पर्वत, loc. von पर्वत, + स्त्या) adj. *auf Höhen weilend, von
Indra* RV. 6, 22, 2.

पर्वत्य (von पर्वत) adj. *zum Berg —, zum Fels gehörig*: चमूनि RV.
10, 60, 6. oxyt. TS. 1, 1, 6, 1.

पर्वधि (पर्वन् + धि) m. *der Mond* Taik. 1, 1, 86. H. c. 12 (falschlich
पर्वति).

पैर्वन् (= पर्वत) n. NIR. 1, 20. UNADIS. 4, 112. 1) *Knoten am Rohr und
an Pflanzen überh.* AK. 2, 4, 5, 27. TRIK. 3, 3, 246. H. 1130. an. 2, 273.
MED. n. 88. HALAJ. 2, 34. श्रद्धिन्स्त श्रोपर्वीदात् पैर्वन् AV. 12, 3, 31. TS.
1, 1, 8, 1. उपरि पर्वणा लूता KAU. 1. 61. ÇAT. Br. 6, 3, 1, 31. इति: Spr.
413. तालै: — श्यामपर्वणि: HARI. 3707. दत्तकाष्ठानि — युग्मपर्वणि VA-
RĀH. Brh. S. 80 (79), 2. am Stiel eines Kāmara 70, 5. eines Sonnen-
schirms 71, 2. am Pfeilschaft: शराणां नतपर्वणाम् MBh. 5, 7143. 14, 2151.
ÇIK. 162 (wo अथुना नत० zu trennen ist). बाणोनानतपर्वणा (d. i. आनत) MBh. 1, 1667. R. 1, 1, 64. पद्म० 3, 33, 87, 43, 20. त्रि० MBh. 4, 1361. निर्म-
ज्जानं न पर्वणो श्वभार॒ रोह्र॑ (des Knochens) RV. 10, 68, 9. —
2) *Gelenk, Fuge, Glied*: श्रिसिरं पर्व वृशिणा प्रृष्टासि RV. 10, 80, 8. 1, 61,
12. VS. 23, 40. निर्भूद्युवृच्छत्समरसं पर्व RV. 4, 19, 9. इमे मा पीता रथं न
ग्रावः समनाहृ पर्वम् 8, 48, 3. AV. 4, 12, 2. 2, 9, 1. 6, 14, 1. 11, 8, 12. अङ्गा
पर्वणि वि अथय 12, 3, 71. AIT. Br. 3, 31. पर्वणि विसम्बन्धः ÇAT. Br. 4, 6,
8, 35. fgg. दीवाणाम् 3, 4, 4, 2. 6, 1, 2, 8, 1. 10, 4, 5, 2. यथा पर्वणा पर्व संद-
ध्यात् 11, 3, 8, 6. वि पर्वणि विकृतं सूतवा 3 AV. 1, 11, 1. भुजेनापतपर्व-

IV. Theil.

णा Handgelenk HARI. 4336. करतलैरपर्वभागोत्थै: ÇAT. 80. अङ्गुष्ठ०
अङ्गुष्ठि० KAT. ÇA. 1, 3, 38. 3, 4, 9. 22, 8, 16. ÇÄNKH. ÇA. 1, 10, 2. अङ्गुष्ठ-
पर्वमात्राणां गर्भाणाम् MBh. 1, 4501. HARI. 5687. SPR. 29. BHAG. P. 5, 21,
17. 6, 8, 6. प्रदेशन्यय० SUÇA. 1, 27, 11. पर्वगौरव 90, 20. प्रदेशनी मध्य-
पर्वदलकृता, कनिष्ठिका तु पर्वेना VARĀH. Brh. S. 58, 27. 67, 42. LAGHUG.
2, 18. vom *Glied* der *Gliederthiere* SUÇA. 2, 293, 7. 13. — 3) *Absatz, Ab-
schnitt, Abtheilung* überh., *Glied* in übertr. Bed.: सोपानपर्वणि RAGU.
18, 46. (खड़स्य) व्रणोऽशुभो वियमर्वस्य: VARĀH. Brh. S. 49, 1. दृतिवं-
शोऽयं प्रव्रये ऽनेकपर्वमृत् ÇAT. 10, 312. तमो मोहृ (lies मोहो) महामोहृ-
स्तामित्रोऽत्यन्धसंस्थितः । श्रविद्या पञ्चपूर्ववा प्राडुर्भूता महात्मनः ॥ VP.
1, 3, 4 bei MURA, Sanscrit Texts 1, 20; vgl. BHAG. P. 3, 20, 18. Schol. zu
KAP. 1, 70. चतुर्विंशतिं (कालचक्र) die 24 Halbmonate des Jahres MBh.
3, 10644. sg. चत्रै चतुर्विंशतिपर्वयेण 1, 808. त्रिशतंषष्ठिं (कालचक्र) die
560 Tage BHAG. P. 3, 21, 18. *Abtheilung in einem Schriftwerk*, = प्रन्थ-
संधि TRIK. 3, 2, 25. = प्रन्थविशेष H. a. ÇAT. Br. 13, 4, 3, 7. fgg. MBh. 1,
310. fgg. सामवेदानो वर्दादीन् Verz. d. B. H. 315, 4. गुणा० JOGAS. 2, 19.
विशारूहत्सुतस्य च । पञ्चपूर्वाभिरामश्च चरितं कोर्तपिष्पते ॥ ÇAT. 10,
320. ein natürlicher Haltepunkt in einer Erzählung, in einem Gespräch:
श्रविद्या कथाभङ्गं करोति विरसेभवन् KÄM. NITIS. 3, 44. *Glied eines Com-
positums* VS. PRÄT. 1, 138. 149. 3, 7. AV. PRÄT. 4, 53. 77. NIR. 2, 2. —
4) *Zeitabschnitt, ein bestimmter Zeitpunkt, Knotenpunkt eines Zeitum-
laufs* RV. 1, 94, 4. ÇAT. Br. 1, 6, 3, 35. 6, 2, 2, 24. VS. 13, 43. सांवत्सरिकेषु
पर्वसं GOBU. 2, 8, 17. ÇÄNKH. ÇR. 2, 14, 8. 3, 11, 9. संवत्सर० P. 4, 2, 21, VÄRTT.
3. त्रौणि पर्वणि कर्मणः पौर्णमास्यमावास्ये पुण्यं नवत्राम् KAU. 94. insbes.
die Kāturmäsja-Feiertage KAT. ÇA. 5, 2, 13. 22, 7, 1. 16, 17. 24, 4, 30.
ÇÄNKH. ÇR. 14, 3, 6, 10, 4, 18. ÅCV. ÇA. 9, 2, 3. die beiden (oder die vier)
Mondwechsel KAT. ÇA. 24, 6, 4. 25. 30. ÇÄNKH. ÇA. 3, 2, 1. 3, 1. LIT. 8,
8, 46. 10, 16, 3, 13. GOBU. 4, 1, 13, 3, 14. विवर्धमानो वोर्णेण समुद्र इव पर्वणि
R. 1, 38, 20. 2, 43, 11. 80, 4. 6, 78, 7. प्रकृते पर्वणि पूर्णस्य (des Vollmondes)
पथा द्वये महेद्ये: HARI. 5479. सावित्राङ्गक्तिकृतामांशु कुर्यात्पर्वत्यु नि-
त्यशः M. 4, 150. 153. SÄV. 1, 25. पर्वणि तं पञ्चं पञ्चमानस्य R. 1, 40, 7. य
द्वये प्रुचिरद्यायं पठेत्पर्वणि पूर्वणि MBh. 1, 262. 3, 13626. 4, 435. JÄGN. 3,
334. VP. 312. पर्ववर्नं ब्रजेष्वानाम् (भार्याम्) M. 3, 45. JÄGN. 1, 79; vgl. श्रमा-
वास्यामष्टमी (d. i. in der ersten Monatshälfte) पौर्णमासीं चतुर्दशीम् (d. i.
in der zweiten Monatshälfte) ब्रह्मचारी भवेन्नित्यम् 4, 128. पर्वग्रद्वादि-
MÄRK. P. 30, 3. शिरोऽपर्वणि (an einem gewöhnlichen Tage) मुण्डि-
तम् SPR. 1332. तस्मादपार्वतं कुणितेषाः पर्वात्यये (so v. a. श्रमावास्या-
त्यये) सोम इवोक्तरस्ये: RAGB. 7, 30. दर्शमस्कन्द्यन्पर्व पौर्णमासं च योगतः
M. 6, 9. मम चैत्यस्मारब्धं पर्व das beim Mondwechsel übliche Opfer
R. 3, 42, 14. प्रविद्धा रक्तसो भागः पर्वणीवाहिताभिना R. SCHU. 2, 43, 5.
die Zeit, da der Mond bei seiner Conjunction oder Opposition durch
den Knoten geht (Sonnenfinsterniss oder Mondfinsterniss): सतमस्त्वं पर्व
विना लक्ष्य नामाक्मण्डले कुरुते VARĀH. Brh. S. 3, 6, 5, 23. fgg. SŪRBAS.
4, 8, 3, 3, 14, 15. पीडिकारं फालगुणमासिं पर्व VARĀH. Brh. S. 3, 73. श्रावा-
द्यपर्वणि 77. द्वैव यमते दिनेश्वरनिशाप्राणोद्यैरा भासुरा भासतः पर्वणि
पश्य दानवपतिः शीर्षावशेषोकृतः BHART. 2, 27. श्रपर्वणि महाराज सूर्य
राङ्गरूपैष्यति MBh. 3, 18094. HARI. 9872. श्रपर्वणि प्रलक्ष्युपेन्द्रमण्डला
विमावरी कथय कथं भविष्यति MÄLAT. 74. BHAG. P. 5, 24, 2. सूर्यग्रह-